



हवामानावर आधारीत कृषि सल्ला (रायगड जिल्हा)
**(ग्रामीण कृषि मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र,
मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने)**



अंक ४२/२०२०

दिनांक २६/०५/२०२०

कालावधी ५ दिवस

डॉ. प्रशांत बोडके,
विभाग प्रमुख,
कृषिविद्या विभाग
९४२०४१३२५५

डॉ. विजय मोरे,
नोडल ऑफिसर,
कृषिविद्या विभाग
९४२२३७४००९

डॉ. शितल यादव,
तांत्रिक अधिकारी
कृषिविद्या विभाग
८३७९१०११६०

मागील हवामान आठवडा सारांश (दिनांक २०/०५/२०२० ते २६/०५/२०२०)							हवामानाचे घटक		हवामान पूर्वानुमान (दिनांक २७/०५/२०१९ सकाळी ८:३० पासून ३१/०५/२०२० सकाळी ८:३० वाजेपर्यंत)				
२०/०५	२१/०५	२२/०५	२३/०५	२४/०५	२५/०५	२६/०५			२७/०५	२८/०५	२९/०५	३०/०५	३१/०५
-	-	-	-	-	-	-	पाऊस (मिमी)	०	०	०	०	०	१३
-	-	-	-	-	-	-	किमान तापमान (अं.से)	३४	३४	३४	३४	३४	३४
-	-	-	-	-	-	-	किमान तापमान (अं.से)	२८	२८	२८	२९	२९	२९
-	-	-	-	-	-	-	मेघाच्छादन (ऑक्टा)	३	२	२	१	१	१
-	-	-	-	-	-	-	सकाळीची सापेक्ष आर्द्रता	९४	९२	९०	९०	९०	९२
-	-	-	-	-	-	-	दुपारची सापेक्ष आर्द्रता	४९	४२	४९	४६	४८	
-	-	-	-	-	-	-	वान्याचा वेग (किमी/तास)	३	३	४	४	२	
-	-	-	-	-	-	-	वान्याची दिशा	नै.	द.	द.	आ.द.	द.	
पाऊस (मिमी) मागील आठवड्यातील							पाऊस (मिमी) १/१/२०२० पासून आजपर्यंत	पाऊस (मिमी) गेल्या वर्षीचा					
०.०							०.०	५१९६.२					

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला

दिनांक ३१ मे २०२० रोजी तुरळक किंवडीच्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असून किमान तापमानात वाढ संभवते तसेच आकाश निरभ्र राहील.

पिक	अवस्था	कृषि सल्ला
कोविड-१९ बाबत शेतकऱ्यांनी द्यावयाची दक्षता		<ul style="list-style-type: none"> कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना, शेतीसाठी आवश्यक खरेदी आणि विक्री करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे.
खरीप भात	रोपवाटिका पूर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> भात रोपवाटिका तयार करावयाच्या क्षेत्रामध्ये जमीन नांगरून ढेकळे फोडावीत. प्रती गुंठा क्षेत्रास १०० किलो शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच निच्याच्या जागी तळाशी १२० सें.मी. व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें.मी. उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावरील पुर्नलागवडीसाठी रोपवाटिका चार गुंठे क्षेत्रावर तयार करावी. जाड दाण्याच्या जातीसाठी एकरी २० ते २४ किं.ग्र., बारीक व अतिशय बारीक दाण्याच्या जातीसाठी एकरी १४ ते १६ किं.ग्र. आणि संकरीत जातीसाठी एकरी ८ किं.ग्र. बियाणे वापरावे. भाताची लागवड रहू पृष्ठदतीने करावयाची असल्यास बारीक दाण्यांच्या जातीसाठी ३२ किलो आणि जाड दाण्यांच्या जातीसाठी ४० किलो बियाणे प्रति एकरी वापरावे. खार जमिनीत भाताच्या लागवडीसाठी प्रथम शेतातील ढेकळांची पहरीने उलकटणी करावी व खाचरा सभोवती ३० सें.मी. खोल आणि ४५ सें.मी. रुंदीचे चर तयार करावेत. जेणे करून पाऊसाचे पाणी चरात साठल्याने क्षारांचा निचरा होण्यास मदत होईल.
नागली	रोपवाटिका पूर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> नागली रोपवाटिकेसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. निवडलेल्या क्षेत्रावर नांगरणी करून जमीन तयार करावी. जमिनीत प्रती गुंठा क्षेत्रास २५० किलो कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच निच्याच्या जागी तळाशी १२० सें.मी. व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें.मी. उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी २ ते २.५ किं.ग्र. बियाणे वापरावे. एक एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी रोपवाटिका ४ गुंठे क्षेत्रावर तयार करावी. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठने दापोली नं. १, दापोली सफेद १ (कोंकण सफेद १) आणि दापोली नं. २ या नागलीच्या जाती कोंकण विभागात खरीप लागवडीसाठी शिफारसीत केल्या आहेत.
आंबा	फळधारणा	<ul style="list-style-type: none"> तयार असलेल्या सर्व आंबा फळांची काढणी चोदा आणे (८० ते ८५ टक्के) पकवतेला देठासह सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचर चावलीच्या फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान १५ दिवस अंगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. फळकूज ह्या काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणी नंतर लगेचर फळे ५२ अं.से. तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. आंबा बागेत फळमाशी तसेच फळे पोखरणारी अक्ती इ. किंडीच्या प्रादुर्भावामुळे गळलेली फळे वेळोवेळी गोळा करून नष्ट करावीत व बागेत स्वच्छता ठेवावी. आंबे काढून झाल्यावर बांडगुळे व वाळलेल्या फांद्या काढून झाडे स्वच्छ करावीत. बांडगुळे मोठी असल्यास फांद्यास कापून काढावीत आणि कापलेल्या भागांवर बोर्डपेस्ट किंवा डांबर लावावे.

		<ul style="list-style-type: none"> बाणीभवनामध्ये वाढ होत असल्याने, नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी.
नारळ	-	<ul style="list-style-type: none"> नवीन लागवड केलेल्या नारळ बागेमध्ये पावसाळ्यात लहान रोपांना कोंब कुजणे या बुरशीजन्यरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ टक्का बोर्डमिश्रणाची फवारणी झाडाच्या कोंबानजीकच्या गाळ्यावर पावसाळ्यापूर्वी करावी. तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
कोकम	पूर्व तयारी	<ul style="list-style-type: none"> कोकम नवीन लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन निवडावी. लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि १० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने कोकण हातीस आणि कोकण अमृता या कलम पद्धतीने विकसित केलेल्या जातीची कोकणामध्ये लागवडीसाठी शिफारसीत केल्या आहेत.
आवळा	पूर्व तयारी	<ul style="list-style-type: none"> आवळा हे काटक फळझाड असून वरकस किंवा क्षारपड जमिनीतही चेता येते. आवळ्याची नवीन लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी. ७ x ७ मीटर किंवा १० x १० मीटर अंतरावर १ x १ x १ मी. आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि २० ते ३० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागात कृष्णा, कांचन, एन. ए.- ७, एन. ए.-१० आणि चकव्या या सुधारित जातीची लागवडीसाठी शिफारसीत केल्या आहेत.
सुपारी	-	<ul style="list-style-type: none"> सुपारीचे कोळेरोग ह्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी झाडावरील रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट करावेत व पानांचा बेचक्यात १ टक्का बोर्डमिश्रणाच्या ३ ते ४ फवारण्या एका महिन्याच्या अंतराने कराव्यात. तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
वेलवर्गीय भाजीपाला	पूर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> काकडी, चिबूड, पडवळ, दोडका, कारली, दुधी भोपळा, तांबडा भोपळा इ. वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी उत्तम निच्याची सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन निवडावी. लागवड करण्यासाठी १.५ x १.० मीटर अंतरावर आळे तयार करावे.
भेंडी	पूर्व तयारी	<ul style="list-style-type: none"> खरीप हंगामात भेंडी पिकांची लागवड करण्यासाठी उत्तम निच्याची सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन निवडावी. भेंडी पिकांची जून महिन्यात लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळे फोडून ६ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति एकरी मातीत मिसळावे. ६० सें. मी. अंतरावर सन्या पाडाव्यात.
दुभती जनावरे/ शेळ्या	-	<ul style="list-style-type: none"> तापमानात वाढ संभवत असल्याने गाभण म्हर्शीना पाण्याने रोज धुवावे. दिवसातून तीन वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. गाभण गार्ड आणि म्हर्शीना २.५ किलो आंबोण (खुराख), ५ ते ७ किलो वाळलेली वैरण, १५ ते २० किलो हिरवी वैरण प्रति दिन द्यावे तसेच दुभत्या जनावरांना १ ते १.५ किलो आंबोण (खुराख), १५ ते २० किलो हिरवी वैरण आणि ४ ते ५ किलो वाळलेली वैरण प्रति दिन देण्यात यावी.
कुकुटपालन	-	<ul style="list-style-type: none"> ब्रॉयलर पक्षांना पहिले तीन आठवडे पक्षाच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढील चार- सहा आठवड्यांपर्यंत ब्रॉयलर फिनिशर खाद्य द्यावे. तसेच ब्रॉयलर कोंबडीच्या मासातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी व अधिक वाढीसाठी खाद्याच्या १.५ टक्के काळे जिरे पावडर किंवा ०.५ टक्के हळद किंवा १ टक्का आले भुकटी देण्यात यावी. तापमानात वाढ संभवत असल्याने कुकुटपालन शेड मध्ये पाण्याची भाडी वाढवावी व पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस देण्यात यावे.
सदर कृषि सल्ला पत्रिका डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज समितीच्या शिफारशीनुसारतयार करून प्रसारित करण्यात आली.		
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विद्यापीठाचे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा		